

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत
बदल्यांसाठी सुधारित धोरण

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक :- जिपब- ४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४

२५- मईबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट,

मुंबई-४०० ००९,

दिनांक : १७ मे, २०१७

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक जिपब-४८१७/प्र.क्र.०७/आस्था-१४, दिनांक २७/२/२०१७
- २) शासन शुद्धीपत्रक क्र.जिपब ४८१७/प्र.क्र. ७/ आस्था १४ दि. १५/४/२०१७

शुद्धीपत्रक-

उपरोक्त शासन शुद्धीपत्रकाअन्वये संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयामधील भाग । व्याख्या मधील अ. क्र. ८ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग १ मध्ये समाविष्ट केलेला अ:) मणक्याचा विकार असलेले कर्मचारी हा मजकूर वगळण्यात येत आहे.

तसेच संदर्भ क्र. १ मधील शासन निर्णयामध्ये भाग iv बदली प्रक्रिया कार्यपद्धतीमधील टप्पा क्र. ५ मधील मुद्दा क्र. ४ “या शिक्षकांनी पंसतीक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल” या परिच्छेदाऐवजी -

“ या शिक्षकांनी पंसतीक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास त्या शिक्षकाचे नियुक्तीसाठी उपलब्ध शाळाच्या यादीपैकी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम देण्याची संधी देण्यात येईल. ही संधी दिल्यानंतर जर काही शिक्षकांना त्यांचे प्राधान्यक्रमाची शाळा मिळाली नाही तर अंतिमतः त्याची बदली उपलब्ध रिक्त जागांवर यादृच्छीकरण (Randomization) पद्धतीने बदलीने नियुक्ती केली जाईल” असे वाचावे

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०१७०४१३१८१७४८४७२० असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(असीम गुप्ता)

सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई

- २) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव
- ३) मा.मंत्री/ मा.राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ५) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई
- ६) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव,सर्व मंत्रालयीन विभाग
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १०) उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- ११) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १२) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग
- १३) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.